

महाराष्ट्र विधानपरिषद

पहिले अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक ३१ मार्च, २०१५ / चैत्र १०, १९३७ (शके)

- | | | |
|---|---|---------------------|
| (१) महसूल, पुनर्वसन व मदत कार्य, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ, कृषी आणि फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) परिवहन मंत्री | | |
| (३) ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ४२

खामगांव (जि.बुलढाणा) येथील बस स्थानकाचे आधुनिकीकरण करणेबाबत

- (१) * ४०५५ श्री.पांडुरंग फुंडकर : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) खामगांव (जि.बुलढाणा) येथील बस स्थानकावर नागरीकांना बसण्याकरिता बांधण्यात आलेली शेड बरेच वर्ष जुनी असल्यामुळे ती मोडकळीस आली असून त्याठिकाणी प्रवाशांना बसण्याची सुविधा नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दिवसेंदिवस बस स्थानकावर वाढती प्रवाशांची संख्या पाहता पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, वाहनतळ, उपहारगृह व इतर मुलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रवाशांच्या सोयी-सुविधा, महिलांसाठी वेगळे स्वच्छतागृह बांधणे व इतर मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी खामगांव बस स्थानकाचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, खामगांव बस स्थानकाच्या आधुनिकीकरण करण्यासाठी शासन स्तरावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) अद्याप याबाबत कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) बुलढाणा विभागातील खामगांव येथील बसस्थानकाची इमारत सुस्थितीत आहे. बसस्थानक ०९ फलाटांचे असून प्रवाशांना बसण्यासाठी बेंचेस (आसने) सुस्थितीत आहेत. बांधीव पाणपोईद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था आहे. बसस्थानकात प्रवाशांसाठी येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र व्दार असून वाहनतळाचे 'डांबरीकरण' सन २०११ मध्ये करण्यात आले आहे व ते सुस्थितीत आहे.

बसस्थानकावर वाहतूक नियंत्रक कक्ष अद्ययावत स्वरूपाचे बांधण्यात आले असून बसस्थानकावर पंखे, पुरेशी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. हिरकणी कक्ष, पोलिस चौकी, उपहारगृह, पुस्तकांचे दुकान, सामान्य दुकान, दुरध्वनीकक्ष, दुध व दुग्धजन्य पदार्थांचे दुकान, दुधाची वाहनतळ, रसवंतीगृह, केश कर्तनालय इ.मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत बसस्थानकाचे आधुनिकीकरण करणे विचाराधीन नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील दुधाचे दर कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याबाबत

(२) * २६५२ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, डॉ.अपूर्व हिरे, श्री.हेमंत टकले : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात दुधाचे दर कोसळल्याची बाब माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) दि.२९.१०.२०१४ रोजीच्या काही स्थानिक वृत्तपत्रांमधून "दूधाच्या दरात कपात" तसेच "दुधाचा भाव घटल्याने शेतकरी अस्वस्थ" अशा प्रकारच्या बातम्या प्रसिध्द झाल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) व (३) ऑक्टोबर ते मार्च हा दुधासाठी पुष्टकाळ समजला जातो. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध भूकटीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे देशातील दूध भूकटीच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्राने दूध खरेदी दर कमी केले असल्याने शेतकऱ्यांकडून उत्पादीत होणा-या दुधाच्या खरेदीवर परिणाम होतो, हे खरे आहे.

राज्यात दुधाचा व्यवसाय शासन, सहकार व खाजगी क्षेत्रामार्फत केला जातो. त्यापैकी ६०% खाजगी क्षेत्र, ३९.५ % सहकार क्षेत्र व ०.५ % शासन असे दूध संकलनाचे प्रमाण आहे. केंद्र शासनाने दि.२६.३.२००२ रोजी एमएमपीओ १९९२ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार राज्यातील खाजगी/सहकारी दूध संघ व दूध उत्पादक त्यांच्या व्यवसायाला पुरक असे खरेदी विक्री दर तसेच कमिशन दर निश्चित करून दुधाचे संकलन व वितरण त्यांच्या स्तरावरून नियोजित करित असतात. यामध्ये शासनास हस्तक्षेप करण्यास वाव नाही.

असे असले तरी दूध उत्पादक शेतक-यांच्या हिताकरीता शासकीय दूध योजनेमधून होणारे वितरण १ लाख लिटरने प्रतिदिन वाढविणे, उदगीर येथील प्रकल्प कार्यान्वीत करून सुमारे १ लाख लिटर प्रतिदिन दुधाचा विनियोग करणे, सहकारी संघाकडील अतिरिक्त दूध शासनाने खरेदी करून शासकीय दराने स्वीकारणे तसेच दूध भुकटी निर्यातीवर १० % प्रोत्साहनपर अनुदान पुन्हा सुरु करण्याबाबत केंद्र शासनास प्रस्ताव पाठविणे इ. उपाययोजना केल्या आहेत.

पुण्यात बनावट मुद्रांक पेपर विकल्याबाबत

(३) * ३४१० श्री.अनिल भोसले, श्री.धनंजय मुंडे, श्री.सतिश चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुण्यात बनावट मुद्रांक पेपर विकले जात असल्याचे माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले, त्यानुसार बनावट मुद्रांक पेपर विकणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे खरे नाही. तथापि, कोषागार कार्यालय, पुणे यांचे माहितीवरून दोन मुद्रांक संशयास्पद असल्याची बाब निदर्शनास आली होती.

(२) होय.

(३) विषयाधीन प्रकरणातील दोन संशयास्पद मुद्रांक नाशिक येथील इंडिया सिक्क्युरिटी प्रेस, यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्यांच्याकडून प्राप्त अहवालात सदरचे मुद्रांक बनावट नसल्याचे नमूद आहे परंतु, दोन्ही मुद्रांकांमध्ये रसायनांचा वापर करून फेरफार करण्यात आल्याचे नमूद केले आहे. सबब, मुद्रांक पेपर विकणाऱ्यांवर कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

डहाणू येथील आदिवासींना वाटप झालेल्या भूखंडाची भूमाफियांनी कागदोपत्री अदलाबदल करून बांधकाम केल्याबाबत

(४) * ३७८१ श्री.विजय गिरकर : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू येथील तलासरी तालुक्यातील वडवली येथील आदिवासींना वाटप झालेल्या सर्व्हे नंबर १९१ या भूखंडापैकी मोक्याचा भूखंडाची कागदोपत्री अदलाबदल करून त्या ठिकाणी भूमाफियांनी बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, आदिवासींना वाटप झालेल्या भूखंडाची संपूर्ण चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले आहे,
- (४) असल्यास, सदर भूमाफियांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) असे निदर्शनास आले नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ठिबक सिंचन
योजनेअंतर्गत अनुदान मिळण्याबाबत**

(५) * ४१५३ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्ह्यात सलग चार वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे शेतीतील पिकांना पाटाने पाणी मिळणे अशक्य झाल्यामुळे जिल्ह्यातील १२०० शेतकऱ्यांनी शासनाच्या ठिबक सिंचन योजनेत सहभाग नोंदविला परंतु, अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांना उक्त योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त झालेले नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार उक्त शेतकऱ्यांना त्यांचे प्रलंबित अनुदान त्वरीत देण्याबाबत शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) बीड जिल्ह्यात ठिबक सिंचन योजनेअंतर्गत, सन २०१२-१३ या वर्षातील रु. २०.१६ कोटी एवढ्या रकमेचे ७४०९ प्रस्ताव प्रलंबित होते.

तसेच सन २०१३-१४ या वर्षात निधी अभावी प्रस्ताव स्विकारण्यात आले नव्हते. तथापि, या वर्षात ठिबक सिंचन संच बसविलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्विकारून त्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्याकडून सन २०१३-१४ साठी ५८७३ प्रस्तावासाठी रु. १८.७९ कोटी एवढ्या रकमेची मागणी करण्यात आली आहे. तालुका स्तरावर प्रस्ताव स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे.

सन २०१४-१५ या वर्षात या जिल्ह्यातील ६१४८ प्रस्तावांसाठी रु. २०.६७ कोटी एवढ्या रकमेचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

(२) बीड जिल्ह्यासाठी सन २०१२-१३ या वर्षातील प्रलंबित प्रस्तावांसाठी रु. १३.९६ कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उर्वरित निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु आहे.

सन २०१३-१४ मधील प्रलंबित प्रस्तावांसाठी नाबार्डकडून उपलब्ध होणा-या कर्जाच्या रकमेतून रु. ३२६.७३ कोटी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

सन २०१४-१५ या वर्षासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या हप्त्याच्या निधीतून रु. १२.८६ कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून दुस-या हप्त्याचा निधी प्राप्त झाल्यानंतर बीड जिल्ह्यास उर्वरित निधी वितरित करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे येळंब (ता.हदगांव,जि.नांदेड) येथील शेतकऱ्यांसाठी एसपीए स्कीम अंतर्गत
 १०० केव्हीए (ट्रान्सफॉर्मर) ची उभारणी करण्याबाबत**

(६) * ३९३९ श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, डॉ.सुधीर तांबे, श्री.विक्रम काळे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे येळंब (ता.हदगांव,जि.नांदेड) येथील शेतकऱ्यांसाठी एसपीए स्कीम अंतर्गत १०० केव्हीए (ट्रान्सफॉर्मर) विद्युत कंपनीने माहे जुलै, २०१३ मध्ये मंजूर केला आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सुमारे दीड वर्षांच्या कालावधी होऊनही सदर ट्रान्सफॉर्मरची उभारणी करण्यात आली नाही हे ही खरे आहे काय,

(३) तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने तातडीने ट्रान्सफॉर्मर उभारणी करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) होय.

(२) होय.

(३) संबंधीत चार शेतकऱ्यांना कोटेशन भरणा करण्यासंबंधीत कळविले आहे तथापि, चारही शेतकऱ्यांनी आजतागायत कोटेशनची रक्कम भरणा केली नसल्याने काम हाती घेण्यात आले नाही. कोटेशन भरणा केल्यानंतर तातडीने काम हाती घेण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वडार समाजाला त्याच्या पारंपारीक व्यवसायासाठी वार्षिक २०० ब्रासपर्यंतच्या
दगडावर रॉयल्टीत सूट देण्याबाबत**

(७) * २८६३ डॉ.नीलम गोन्हे, श्री.विक्रम काळे, श्री.रामराव वडकुते, श्री.संदिप बाजोरिया, श्री.सतिश चव्हाण, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पिढ्यानपिढ्यापासून दगडफोडीचा व्यवसाय करणाऱ्या वडार समाजाला त्याच्या पारंपारीक व्यवसायासाठी वार्षिक २०० ब्रासपर्यंतच्या दगडावर रॉयल्टीत (स्वामित्वधन) सूट देण्याचा निर्णय शासनाने दिनांक ५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार आतापर्यंत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२) व (३) वडार समाजातील हाताने दगडफोडीचा पिढीजात व्यवसाय करित असलेल्या कुटूंबास त्यांच्या व्यवसाय प्रयोजनासाठी वर्षाला २०० ब्रास पर्यंतच्या मर्यादेत दगडावरील स्वामित्वधनाच्या आकारणीतून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने दिनांक ५ जानेवारी २०१५ रोजी घेतला आहे. त्यानुसार यासंबंधीची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेतील तरतुदीनुसार वडार समाजातील हाताने दगडफोडीचा पिढीजात व्यवसाय करणाऱ्या कुटूंबांना त्यांच्या व्यवसाय प्रयोजनासाठी याचा लाभ घेता येईल.

**राज्याला ठिंबक सिंचन पाणलोट विकासाकरीता मिळालेला
निधी शासनाने खर्च न केल्याबाबत**

(८) * ३७०० अॅड.जयदेव गायकवाड, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.प्रकाश गजभिये, श्री.सतिश चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.रामराव वडकुते, श्री.संदिप बाजोरिया, डॉ.सुधीर तांबे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात ठिंबक सिंचनापासून पाणलोट विकासापर्यंत जवळपास १८ योजनांसाठी केंद्र शासनाकडून राज्याला ७ वर्षात तब्बल ४ हजार ९४० कोटी रुपये मिळाले असताना राज्य शासनाने त्यापैकी केवळ ३ हजार ५६७ कोटी रुपये खर्च केल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्य शासनाने पूर्ण क्षमतेने निधी खर्च न करण्याची कारणे काय आहेत,

(३) तसेच केंद्र शासनाकडून मिळालेला निधी पूर्ण क्षमतेने खर्च न करणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) नाही.

ठिबक सिंचन, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा व पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत गेल्या सात वर्षांत केंद्र शासनाकडून एकूण रु. ३४३१.७१ कोटी निधी प्राप्त झाला असून त्यापैकी रु. ३२६७.७९ कोटी निधी खर्च झालेला आहे.

(२), (३) व (४) एकूण प्राप्त निधीच्या ९७ % निधी खर्च झालेला आहे. उर्वरित निधी मार्च २०१५ अखेरपर्यंत खर्च करण्यात येणार आहे. प्राप्त निधी पैकी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाल्याने कोणावर कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला जिल्ह्यातील आकोट रोड वर असलेल्या पुलाच्या मध्यभागी भेगा
पडून पुल जीर्ण अवस्थेत झाल्याबाबत**

(९) * २९१५ श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्ह्यातील आकोट रोड वर असलेला आकोट आणि बैतुल मार्ग जाणाऱ्या पुलाच्या मध्यभागी प्रचंड भेगा पडून पुल अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे नुकतेच माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पुलास ५० वर्ष पूर्ण झाली असून या पुलावरून हजारो वाहने ये-जा करित असून हा पुल अकोला रेल्वे लाईनवरून बनविण्यात आलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच या पुलावरील पथदीपदेखील बंद अवस्थेत असल्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर पुल कोसळून कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊन हानी होण्याची भिती असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने विविध मार्गाने शासनाच्या निदर्शनास आणून पुलाच्या नुतनीकरणासाठी निधी उपलब्ध करण्याबाबतची मागणी करूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, व उक्त पुलाचे तात्काळ नुतनीकरण करण्याबाबत शासन स्तरावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) हे खरे नाही.

(२) होय.

(३) होय, तथापि सदर पुलावरील बरेच पथदीपे सुरु करण्यात आले असून, उर्वरित पथदीपे सुरु करण्याची कार्यवाही चालू आहे.

(४) हे खरे नाही. रेल्वे विभागातर्फे दि. ०३.०१.२०१५ रोजी सदर पुलाचे निरीक्षण केले असून, सदर पूल वाहतूकीसाठी योग्य आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील परिसरात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या परिसरात तसेच
अंबोडा परिसरात होत असलेली अवैध वृक्षतोड

(१०) * ३४४० श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर, श्री.सतिश चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उमरखेड तालुक्यातील (जि.यवतमाळ) उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणालगत लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान वृक्षतोड करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा आणि परिसरात टाकळी वन, तसेच हिवरी येथे अवैधपणे वृक्षांची तोड होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर वृक्षतोड करणाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात अशी बाब निदर्शनास आली नाही. तथापि, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील इसापूर धरणाखाली नैसर्गिकरित्या उगवलेली व आयुष्य पूर्ण झालेली बाभुळीची झाडे ४९९, निलगिरीची झाडे ६२ व सुबाभुळीची झाडे ५४९ अशी एकुण १११० झाडे कार्यकारी अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ यांनी निविदा काढून कंत्राटदारास तोडण्यास दिली आहेत.

(२) यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा हे गांव यवतमाळ वन विभागातील, उत्तर आर्णी वनपरिक्षेत्रात येते, परंतु तेथे अवैध वृक्षतोडीचे प्रकरण घडलेले नाही. तसेच यवतमाळ वनविभागातील हिवरी येथे अवैधपणे वृक्षांची तोड होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले नाही.

मात्र टाकळी (वन) हे गांव पैनगंगा अभयारण्य क्षेत्रात असून या वनक्षेत्रामध्ये माहे जानेवारी-२०१५ मध्ये अवैध वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले हे खरे आहे.

(३) व (४) पैनगंगा अभयारण्यात टाकळी वन कक्ष ५९५ मध्ये सागवान प्रजातीचे ८ वृक्षांची तोड झाली असून त्याची नुकसान किंमत रु. ६१, २००/- एवढी आहे. त्याबाबत दिनांक ५/१/२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी साग इमारती नग १५ (घन मिटर ०.९५९ माल, किंमत रुपये १५,६२८/-) इतका माल जप्त करण्यात आलेला आहे. उर्वरीत चोरीस गेलेला माल व आरोपीचा तपास चालू आहे.

बीड जिल्ह्यात २६५६ कोटी रुपयांचा भूसंपादन मावेजा प्रलंबित असल्याबाबत

(११) * ३६६५ श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बीड जिल्ह्यात भूसंपादनाच्या एकूण ५८९ प्रकरणांत रु. ६३,८८,२०,९७३/- एवढा मावेजा प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उप जिल्हाधिकारी (समन्वय), बीड यांनी दिनांक २६ ऑगस्ट २०१४ रोजी वा त्या दरम्यान आयुक्त, औरंगाबाद यांच्या बैठकी दरम्यान दिलेल्या टिप्पणीमध्ये जिल्ह्यात १२४७ प्रकरणांत २६५६ कोटी रुपयांचा मावेजा थकीत असल्याचे निर्देशित केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढून शेतकऱ्यांना मावेजा वाटपासाठी शासन कोणती कार्यवाही करणार आहे वा करण्यात येत आहे,
- (४) याबाबत मावेजा वाटपास झालेल्या विलंबाची कारणे कोणती ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय,

कलम- ११ खाली रु.१७, ४२, ६१, १५६/- व कलम २८ अ खाली रु.३,३३,६५,३२२/- व तसेच कलम १८ खाली (रोजगार हमी योजनेचे रु.१२,९८,४८,७५०/- व इतर संपादक संस्थेचे रु.३०,१३,४५,७४५/-) रु.४३,११,९४,४९५/- असा एकूण रु.६३,८८,२०,९७३/- इतका मावेजा प्रलंबित आहे. कलम १८ खालील निधी मागणी प्रस्तावामध्ये रोजगार हमी योजनेशी संबंधित निधीचाही समावेश आहे.

(२) होय.

परंतु प्रलंबित प्रकरणांची संख्या १२४७ आणि प्रलंबित निधी ४५.६३ कोटी दर्शविणे आवश्यक होते. तथापि जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर सर्व भूसंपादन अधिका-यांकडून माहिती सादर करताना टंकलेखन प्रमाद (Clerical Mistake) झाल्यामुळे २६५६ कोटी रुपयाचा मावेजा थकीत असल्याबाबत उल्लेख करण्यात आला होता, सदरची चूक दुरुस्त करून प्रलंबित निधिबाबतची अचूक माहिती जिल्हाधिकारी, बीड यांचे कार्यालयाकडून विभागीय आयुक्त, औरंगाबाद कार्यालयास सादर केली आहे, त्यानुसार रु.४६.६७ कोटी निधी प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

(३) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे प्राप्त झालेल्या परिपूर्ण प्रस्तावांमध्ये वरिष्ठ न्यायालयाचे (मा.उच्च न्यायालयाचे) अपीलामध्ये आदेश असल्यास, शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक २९.७.२००६ व दिनांक १२.८.२०१४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे पात्र प्रकरणामध्ये वित्त विभागाच्या मान्यतेने 'लेखाशीर्ष-८६७४-शासनाने ठेवलेल्या प्रतिभूती ठेवी' या लेखाशीर्षाखाली मा.न्यायालयात जमा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही शासनाकडून तातडीने करण्यात येते.

(४) विलंब झालेला नाही.

ता.माढा (जि.सोलापूर) येथील शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून निधी मिळण्याबाबत

(१२) * ३७१९ श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ता.माढा (जि.सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी सावकाराकडून पैसे घेऊन शेततळी खोदली असता तालुका कृषि अधिकारी व सहाय्यक कृषि अधिकारी हे लाभार्थ्यांनी केलेल्या अर्जात त्रुटी दाखवून अनेकवेळा अर्ज करावयास लावून शेतकऱ्यांची फसवणूक करित असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व सदर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषि अधिकारी व सहाय्यक कृषि अधिकारी यांचेवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच लाभार्थ्यांचे कृषि तळ्याचे प्रस्ताव मंजूर करून त्यांचे पैसे त्यांना तातडीने देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे,

(५) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) व (५) सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये मंजूरी दिलेल्या २१७ सामुहीक शेततळ्यांच्या कामाच्या टप्प्यानुसार (खोदकाम/मातीकाम, प्लॅस्टीक अस्तरीकरण व तारेचे कुंपण) रु. ४४१.३६ लाख अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. वरीलपैकी ६९ सामुहीक शेततळीधारक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेततळ्यामध्ये प्लॅस्टीक फिल्मचे अस्तरीकरण व कुंपणाचे काम केलेले नसल्यामुळे संबंधीतांना अनुदान वितरणाची कार्यवाही करणे शक्य झालेले नाही.

एस.टी.महामंडळाला टोलमुक्त करण्याबाबत

(१३) * ३६३४ श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.सतिश चव्हाण, श्री.अनिल भोसले, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील एस.टी. महामंडळ तोट्यात असतांना केवळ टोल पोटी महामंडळाला सुमारे ९८८ कोटी रुपये वर्षाला भरावे लागत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एस.टी.महामंडळाला टोलमुक्त करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. दिवाकर रावते : (१) हे खरे नाही.

सन २०१३-२०१४ मध्ये महामंडळाने विविध टोल नाक्यावर रुपये १३२.९९ कोटी इतका टोल भरलेला आहे. तसचे सन २०१४-१५ (डिसेंबर -२०१४ अखेर) पथकराची रक्कम रु. १११.६० कोटी इतकी आहे.

(२) शासनाने दि. ०१.०७.२०१४ पासून एकूण ४४ पथकर नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच दि. ०१.०१.२०१५ पासून मुंबई-पनवेल मार्गावर खारघर येथे नव्याने सुरु झालेल्या पथकर नाक्यावरून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना दि. ०३.०१.२०१५ रोजी प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेद्वारे वगळण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठ परिसरातून मोठ्या प्रमाणात होत असलेली वाळू चोरी

(१४) * ४३१८ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, श्री.आनंदराव पाटील, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठ परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी करण्यात येवूनही महसूल प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे माहे जानेवारी २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले हे खरे आहे काय,
(२) असल्यास, भीमा नदी परिसरात मोठ्या प्रमाणात होत असलेली वाळू चोरी त्वरीत थांबविण्याबाबत तसेच चोरी माफीयांवर व या वाळू चोरीकडे दुर्लक्ष करणा-या महसूल विभागातील संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठ परिसरात वाळूच्या अनधिकृत वाहतूकीची काही प्रकरणे दृष्टोत्पत्तीस आली आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

तथापि, सदर परिसरातील वाळूचे अनधिकृत उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पथक गठीत करण्यात आले असून, त्याद्वारे वाळू चोरीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सन २०१४-२०१५ मध्ये भीमा नदीकाठ परिसरात केलेल्या तपासणीत वाळूच्या अनधिकृत वाहतूकीच्या ३७ प्रकरणांत रुपये ८,६८,२७०/- इतका दंड वसूल करण्यात आला असून, १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर परिसरात वाळू चोरीकडे महसूल विभागाच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

वेंगुर्ला तालुक्यातील (जि.सिंधुदूर्ग) शेटयेडोंगरी, शिसासमुणगा शिरोडा परिसरातील
भातशेतीमध्ये खाडीचे खारे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान

(१५) * ४६७५ श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वेंगुर्ला तालुक्यातील (जि.सिंधुदूर्ग) शेटयेडोंगरी, शिसासमुणगा परिसरात दिनांक २० जानेवारी, २०१५ रोजी वा त्यादरम्यान खाडीचे खारे पाणी घुसल्याने सुमारे १५ एकर भातशेतीची जमिन किमान तीन वर्षासाठी नापिक झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गेल्या २० दिवसांतील ही दुसरी घटना असून या खा-या पाण्याचा फटका नारळ, आंबा लागवड यासह चवळी, भुईमुग पिकांना बसला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, खारभूमी विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने याबाबत कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) वेंगुर्ला तालुक्यातील (जि.सिंधुदूर्ग) शेटयेडोंगरी, शिसासमुणगा परिसरात खारभूमी विभागामार्फत बांधण्यात आलेल्या शिरोडा खारभूमी योजनेच्या उघाडीच्या तूटलेल्या झडपांमधून काही प्रमाणात खारे पाणी शेतात घुसून अंशतः नुकसान झाले आहे.

(३) व (४) ग्रामपंचायत शिरोडा यांनी सदर योजनेच्या दुरुस्तीबाबत केलेले निवेदन विचारात घेऊन नादुरुस्त झालेले ६ पीपीजीएल गेट नव्याने बसविण्यात आले असून खारे पाणी शेतजमिनीत घुसण्यापासून प्रतिबंध करण्यात आला आहे.

उघाडीच्या नुतनीकरणाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेततळे योजनेमध्ये
नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत

(१६) * ४८४१ श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.हेमंत टकले : सन्माननीय फलोत्पादन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेततळे योजनेमध्ये नाशिक जिल्ह्याला निरंक लक्षांक दिल्यामुळे या जिल्ह्याचा समावेश सदर योजनेत करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी समिती सभेमध्ये दिनांक ३० ऑक्टोबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास ठराव करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच शेतकरी बांधवांना सततच्या दुष्काळाचा सामना करून शेतीचे आव्हान पेलण्यासाठी शासनाने नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांकरिता जास्तीत जास्त लक्षांक व अनुदान उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान शासनाकडे मागणी केलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रश्न भाग (१) व (२) बाबत शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) होय.

(३) सन २०१४-१५ मध्ये नाशिक जिल्ह्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत सुमारे २९५ सामूहीक शेततळ्यांसाठी रु. ७.२३ कोटी इतके अनुदान देण्यात आलेले आहे. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना जिल्ह्यास दिलेल्या एकूण वार्षिक कृती आराखड्यांच्या मर्यादेत गरजेप्रमाणे (सामूहीक शेततळ्यांसह) लक्षांक व अनुदान बदल करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

सन २०१४-१५ मध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत सुरुवातीस नाशिक जिल्ह्यास रु.६६०.९० लाख रकमेचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला होता. तदनंतर नाशिक जिल्ह्यास वाढीव रु. ११२६.८१ लाख रकमेचा सुधारीत वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला जिल्ह्यात विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत गाई खरेदीत झालेला गैरव्यवहार

(१७) * ५१६६ श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यात प्रत्येकी १ हजार गायीचे वाटप ५० टक्के अनुदानावर करतांना सदर गायी खरेदी न करता कागदोपत्री खरेदी दाखवून परस्पर रक्कम हडप केल्याचे प्रकार अकोला येथे दिनांक २६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली काय व त्यात काय आढळून आले व त्यावर काय कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत गाई खरेदी मध्ये अकोला जिल्ह्यात गैरव्यवहार झाल्याबाबत दि. २५.१.२०१५ रोजीचा तक्रार अर्ज शासनास प्राप्त झाला आहे.

(२) होय, याबाबतची संयुक्त चौकशी जिल्हा दुग्धविकास अधिकारी, अकोला व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (पदुम) अकोला यांचेमार्फत करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत अकोला जिल्ह्यातील ११ दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांनी गाई खरेदीत गैरव्यवहार व अनियमितता केली असल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात आता विशेष कार्य अधिकारी, लेखापरिक्षण मंडळ (पदुम) यांचेमार्फत दि. ११.३.२०१५ रोजी चाचणी लेखा परिक्षणाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर लेखापरिक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मनमाड (ता.नांदगांव, जि.नाशिक) येथील मंडळ कृषि अधिकारी
कार्यालय नांदगावला स्थलांतरीत केल्याबाबत**

(१८) * ५२६७ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मनमाड (ता.नांदगांव, जि.नाशिक) सह परिसरातील ३२ गावांसाठी असलेले मंडळ कृषि अधिकारी कार्यालय मनमाड येथून नांदगांवला स्थलांतरीत करण्यात येत असल्याचे दिनांक ३ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मनमाड शहरात एकात्मता चौकातील बोरसे टॉवरमध्ये तीन वर्षांमध्ये सुरु करण्यात आलेल्या मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाचा फायदा मनमाडसह परिसरातील ३२ गावांना होत आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर मंडळ कृषि कार्यालय नांदगांव येथे हलविण्याच्या धोरणाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाची लाट उसळून हे कार्यालय हलविल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, मंडळ कृषि कार्यालय मनमाड येथेच ठेवावे, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी असल्याने त्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,
- (५) याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय. मंडळ कृषि अधिकारी, मनमाड कार्यालय नांदगांव येथे जानेवारी, २०१५ मध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

(२) होय.

(३) नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

वक्फ बोर्डाच्या निलंबित मुख्य कार्यकारी अधिका-यांनी घेतलेले निर्णय रद्द करणेबाबत

(१९) * ५४७६ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.विक्रम काळे : तारांकित प्रश्न क्रमांक ५०१ ला दिनांक २२ डिसेंबर, २०१४ रोजी दिलेल्या उत्तराच्यासंदर्भात: सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वक्फ बोर्डाचे निलंबित मुख्य कार्यकारी अधिकार श्री.एन.डी.पठाण यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांची श्री.कृष्णा भोगे यांच्या समितीने चौकशी करून त्यात गैरप्रकार झाल्या असल्याबाबतची माहिती मा.अल्पसंख्यांक मंत्री यांनी विधान परिषदत डिसेंबर, २०१४ दरम्यान दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दोषी पठाण यांच्यावर फौजदारी गुन्हे तसेच त्यांनी घेतलेले सर्व निर्णय रद्द करून त्या मालमत्ता वक्फ बोर्डाच्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत काय,
- (३) नसल्यास, त्यांनी घेतलेले निर्णय रद्द करून त्या मालमत्ता वक्फ बोर्डाच्या ताब्यात किती मुदतीत घेण्यात येणार आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय.

(२) नाही.

(३) या संदर्भात श्री.के.बी.भोगे यांनी सादर केलेल्या अहवालातील शिफारशी व त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीची पडताळणी करण्यात येत आहे.

मौजे पिंप्री गवळी ते हिंगणा कोरेगांव (ता.खामगांव,जि.बुलढाणा) हा रस्ता तयार करताना बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत

(२०) * ५७१५ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे : तारांकित प्रश्न क्रमांक ९३१ ला दिनांक २४ डिसेंबर, २०१४ रोजी दिलेल्या उत्तराच्यासंदर्भात: सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खामगांव (जि.बुलढाणा) तालुक्यातील मौजे पिंप्री गवळी ते हिंगणा कोरेगांव या गावांतील ३० ते ३५ शेतकऱ्यांच्या शेतीतून रस्ता गेला आहे त्यांना मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शेतकऱ्यांना शासनाने मोबदला दिला आहे वा देण्यात येत आहे काय,

(३) अद्याप मोबदला दिला नसल्यास होणा-या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे खरे आहे.

(२) व (३) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगाव यांचे कडून अग्रीम मोबदला रक्कम रु. ५,१०,०००/- उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) इ व द, बुलढाणा यांना धनादेशाद्वारे प्राप्त झाली असून त्यापैकी ८० % रक्कम संबंधितांस अदा करण्यात आली आहे. प्रस्तुत प्रकरणी अंतीम निवाडा दिनांक २८.३.२०१३ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. सदर अंतिम निवाड्यानुसार उर्वरित मोबदला रक्कम रु. ४,१९,८२९/- जमा करणेबाबत संबंधित संपादक संस्थेस पत्रान्वये कळविण्यात आले आहे. संपादक संस्थेकडून उर्वरित निधी प्राप्त झाल्यानंतर त्या निधीचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने करण्यात येईल.

भारनियमनाने नागरीक त्रस्त झाले असून भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे तसेच शेतीपिकाचे नुकसान झाल्याबाबत

(२१) * ५९०८ श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साकुंखे-पाटील, श्री.जयवंतराव जाधव, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महागाव तालुक्यात सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणात भारनियमन करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर भारनियमनाने नागरीक त्रस्त झाले असून भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे तसेच शेतीपिकाचे नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग (१) व (२) बाबत शासनमार्फत चौकशी केली आहे काय,

- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे व शेती पिकाचे भारनियमनामुळे नुकसान होवू नये म्हणून भारनियमन कमी करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

आदिवासी कुटूंबियांना पौष्टिक आहार पुरविण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही

(२२) * ६०२१ श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाने आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने आदिवासी कुटूंबियांना पौष्टिक आहार पुरविण्यासाठी त्यांच्या घराच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळझाडांची लागवड या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर योजनेचा लाभ यापूर्वी ज्या आदिवासी जिल्ह्यांना मिळालेला नाही त्या जिल्ह्यांना सदर योजना मिळण्याबाबत शासनाने आता पर्यंत कोणती कार्यवाही वा उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, होत असलेल्या विलंबाची सर्वसाधारण कारणे कोणती ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय.

- (२) प्रस्तुत योजना राज्यात ठाणे, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर या १२ आदिवासी जिल्ह्यात राबविण्यात येते. सन २०१४-१५ या वर्षामध्ये वरील जिल्ह्यांमध्ये आदिवासी बांधवांच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळझाडांची लागवड करण्याच्या योजनेसाठी शासनाने रु. ७.५० लाख निधी वितरीत केलेला आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

डहाणू (जि.पालघर) तालुक्यात अवैध रेती उपसा होत असल्याबाबत

(२३) * ६०२८ श्री.आनंद ठाकूर, श्री.संजय दत्त, श्री.हेमंत टकले : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) डहाणू (जि.पालघर) तालुक्यातील सरावली, सायटा, वंकास, उर्से, साये या गावातून जाणा-या नदीतून तसेच झाई, बोर्डे ते चिंचणी समुद्र किनारी अवैध रेंती उपसा होत असल्याचे माहे फेब्रुवारी २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याची शासनाने चौकशी वा पाहणी केली आहे काय,
- (३) असल्यास, गौण खनिज उत्खननाला शासनाने बंदी घातली असताना चोरट्या मार्गाने रेंती उपसा करणा-यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, होत असलेल्या दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) डहाणू तालुक्यात अवैध रेंती उत्खननाची काही प्रकरणे दृष्टोत्पत्तीस आली आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

- (२) व (३) डहाणू तालुक्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी गठीत केलेल्या भरारी पथकाने सन २०१४-१५ या वर्षात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीच्या १०२ प्रकरणात रुपये ९,२०,१८०/- इतका दंड वसूल केला आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

जळगांव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत

(२४) * ६०५४ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगांव जिल्ह्यात दिनांक १२ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले आहे,
- (२) असल्यास, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झाले काय,
- (३) असल्यास, नुकसान भरपाईसाठी शासनाचे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) असल्यास, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी व केव्हा मिळणार आहे,
- (५) अद्याप याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) जळगांव जिल्ह्यात दिनांक १० फेब्रुवारी, २०१५ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती/फळपिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानुसार १३०९९.७१ हेक्टर आर इतक्या क्षेत्राचे ५०% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

- (३), (४) व (५) नुकसानीबाबत मदत देण्याची बाब विचाराधीन आहे.
-

राज्यातील विविध जिल्हा, तालुक्यासह मीरा-भाईदर, ठाणे, डोंबिवली-कल्याण भागात
बनावट रिक्षा बॅज व लायसन्स तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत

(२५) * ६२३० श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद :

सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील विविध जिल्हा, तालुक्यासह मीरा-भाईदर, ठाणे, डोंबिवली-कल्याण भागात बनावट रिक्षा बॅज व लायसन्स सर्रास तयार केले जात असून ते प्रत्येकी ३० ते ४० हजार रुपयांना विकले जात असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, काही मोटार ट्रेनिंग स्कूलच्या आडून रिक्षाचालकांना बनावट बॅज व लायसन्स प्रत्येकी ३० ते ४० हजार रुपयांना विकले जात आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार बनावट बॅज तयार करणाऱ्या टोळक्यांवर कडक कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे तसेच सदर प्रकारास आळा बसण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली,
- (५) अद्याप, उक्त प्रश्नाबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) असे निवेदन शासनास प्राप्त झालेले नाही.

(२) नाही. असे आढळून आले नाही.

(३) प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे या कार्यालयाच्या अभिलेखावर असलेल्या अनुज्ञप्ती संदर्भात कोणत्याही कामकाजासाठी अनुज्ञप्ती सादर केल्या अभिलेखाची पडताळणी करूनच पुढील कार्यवाही केली जाते. बोगस बॅज व लायसन्स बाबतची बाब ठाणे परिवहन कार्यालयात आढळून आली नाही.

(४) ठाणे परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकामार्फत ऑटो रिक्षांची नियमित स्वरूपात तपासणी करून कारवाई करण्यात येते. सदरहू तपासणी दरम्यान बनावट अनुज्ञप्ती व बॅज बाबतची बाब निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई केली जाईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अमेरिकन बनावटीच्या बिअरच्या टीनवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे
छायाचित्र वापरण्यात येत असल्याबाबत

(२६) * ५५६३ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले,
श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय राज्य उत्पादन शुल्क मंत्री पुढील
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमेरिकन बनावटीच्या बियरच्या टीनवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र वापरण्यात येत असल्याची बाब दिनांक १ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अमेरिकन कंपनीच्या महात्मा गांधीजींचे छायाचित्र असलेल्या बीयरच्या टीनवर राज्यातही विक्री होत आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या बियर टीनवर बंदी आणण्याची व ज्या संबंधीत प्राधिकरणाने गांधीजींचे छायाचित्र वापरण्यास परवानगी दिली त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीनुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) राज्यात विक्री होणा-या बिअरच्या टीनवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र वापरण्यात आल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकाम सर्वेक्षण पथकांची संख्या
वाढवून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याबाबत**

(२७) * ५०८४ श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे तपासणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून इमारतीचे सर्वेक्षण करण्यासाठी पथकांची संख्या अपूर्ण पडत असल्याची बाब माहे डिसेंबर, २०१४ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार अनधिकृत बांधकाम सर्वेक्षण पथकांची संख्या वाढवून सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच उपाययोजना केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३) व (४) अनधिकृत बांधकाम सर्वेक्षणासाठी डिसेंबर, २०१४ अखेर पूर्ण जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने १४६ पथके नेमण्यात आली असून सदर पथकामध्ये तांत्रिक मदतीसाठी इतर विभागाचे सुध्दा सहाय्य घेण्यात येत आहे.

तथापि, गा.न.नं. ७/१२ संगणकीकरण कामकाज ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रीया, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक वर्ष अखेर शासकीय वसूली इत्यादी कामकाजामुळे अनधिकृत बांधकाम सर्वेक्षण कामकाजाच्या वेग कमी झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे.

वरील अत्यावश्यक कामकाजाच्या पुर्ततेनंतर अनधिकृत बांधकाम सर्वेक्षणाचे कामकाज वेगाने पूर्ण करणे शक्य होईल.

**इंदापूर (जि.पुणे) तालुक्यातील पश्चिम भागातील वीर धरणग्रस्त शेतकऱ्यांना
पायाभूत सुविधा पुरविण्याबाबत**

(२८) * ६३६२ डॉ.नीलम गोन्हे : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) इंदापूर (जि.पुणे) तालुक्यातील पश्चिम भागातील निमसाखर या गावापासून काही अंतरावर वीर धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन केले असून आजही त्यांना पायाभूत सोयी-सुविधा दिलेल्या नाहीत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या पुनर्वसित शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पायाभूत सुविधा न देण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, पुनर्वसित शेतकऱ्यांना तातडीने पायाभूत सुविधा पुरविण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) अंशतः खरे आहे.

शासन निर्णय क्र. आरपी:/१०६६, आर १, दि १२/०८/१९६७ अन्वये पुरवावयाच्या सुविधांपैकी देऊळ/प्रार्थना स्थळ वगळता इतर पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. सदर प्रकल्प सन १९७६ पूर्वीचा असून पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा पुरवणेबाबतच्या धोरणांमध्ये सन १९७६ नंतर वेळोवेळी झालेल्या बदलांप्रमाणे त्या त्या वेळी अस्तित्वात आलेल्या सन १९७८ च्या नियमांनुसार ६ नागरी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.

- (३) सद्यःस्थितीत महाराष्ट्र प्रकल्पबंधितांचे पुनर्वसन अधिनियम १९९९ मधील तरतूदीनुसार देय नागरी सुविधांपैकी सदर गावास देय नागरी सुविधा देण्याची दक्षता घेण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तहसिल कार्यालयातील रिक्त कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत

(२९) * २९२२ श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तहसिल कार्यालयात १५१ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत त्यापैकी सद्यःस्थितीत १०८ कर्मचारी कार्यरत आहेत हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुर्तिजापूर तहसिल कार्यालयात तब्बल ४३ पदे रिक्त आहेत हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त राहण्यामागची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आहे,
- (५) तदनुसार सदर पदे तात्काळ भरण्याबाबत शासन स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(६) अद्याप याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तहसिल कार्यालयात गट 'अ' ते गट 'ड' संवर्गात १०४ पदे मंजूर आहेत त्यापैकी ८९ पदांवर कर्मचारी कार्यरत असून १५ पदे रिक्त आहेत. तसेच मुर्तिजापूर तालुक्यात ४७ पदे ही कोतवाल संवर्गाची आहेत त्यापैकी २८ कोतवाल कार्यरत असून १९ पदे रिक्त आहेत.

(३), (४), (५) व (६) उपरोक्त रिक्त असलेली गट 'ब' ते गट 'ड' या संवर्गातील पदे सेवानिवृत्ती किंवा बदली या कारणामुळे रिक्त झालेली आहेत. सदर रिक्त पदे बदलीने अथवा नियमानुसार पदोन्नतीने किंवा भरती प्रक्रियेतून भरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या स्तरावर सुरु आहे.

**फुलसांवगी वणी, दारव्हा, कळंब, घाटंजी आदि तालुक्यात (जि.यवतमाळ)
 अवैधरित्या होत असलेला रेती उपसा**

(३०) * १०३२ श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) फुलसांवगी वणी, दारव्हा, कळंब, घाटंजी आदि तालुक्यात (जि.यवतमाळ) लिलाव झाले नसताना अवैद्यपणे माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्यासुमारास अद्याप रेती उपसा चालू आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) यवतमाळ जिल्ह्यात रेती गटांचे लिलाव होण्यापूर्वी म्हणजेच ऑक्टोबर २०१४ ते जानेवारी २०१५ या कालावधीत अवैध रेती उत्खनन व वाहतूकीची काही प्रकरणे दृष्टोत्पत्तीस आली आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

(२) व (३) यवतमाळ जिल्ह्यातील गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर पथके गठीत करण्यात आली आहेत. सदर पथकांनी माहे ऑक्टोबर, २०१४ ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीमध्ये केलेल्या तपासणीत, वणी तालुक्यात ४४ प्रकरणात रुपये ४,५४,९५०/- दारव्हा तालुक्यात ४२ प्रकरणात रुपये ३,२५,१००/- कळंब तालुक्यात ३४ प्रकरणात रुपये १,९१,३५० /- व घाटंजी तालुक्यात २४ प्रकरणात रुपये १,१३,०००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बीड जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिका-यांची रिक्त पदे भरण्याबाबत

(३१) * ६२८६ श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बीड जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिका-यांची (गट 'अ') २३ पदे आठ वर्षांपासून रिक्त आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पशुवैद्यकीय अधिका-यांची पदे रिक्त असल्यामुळे अनेक ठिकाणी शिपाई किंवा तत्सम कर्मचारी पशुधनांवर उपचार करत आहेत, हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, पशुपालकांची मागणी आणि पशुधन वाचविण्यासाठी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिका-यांसह इतर रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करणार आहे,
- (४) अद्याप पशुधन विकास अधिका-यांची रिक्त पदे भरण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) अंशतः खरे आहे.

बीड जिल्ह्यातील पशुधन विकास अधिका-यांची (गट-अ) ची पदे सन २०११ ते २०१४ या कालावधीत रिक्त झालेली आहेत.

- (२) हे खरे नाही. रिक्त असलेल्या पदांचा अतिरिक्त कार्यभार नजीकच्या पशुधन विकास अधिका-यांकडे सोपविण्यात आला असून पशुपालकांना नियमित सेवा पुरविण्यात येत आहेत.
- (३) पशुसंवर्धन विभागात रिक्त असलेली पशुधन विकास अधिकारी, गट-अ संवर्गाची एकूण ३७२ पदे भरण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र सादर करण्यात आलेले होते. त्यानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षा घेऊन प्रस्तुत पदाकरिता ३०० उमेदवार पात्र असल्याबाबत दि. १२.३.२०१५ रोजी निकाल जाहीर केलेला आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**म.रा.वि. वितरण कंपनी बीड, जि.बीड या विभागात कंत्राटदारांनी
कोट्यावधी रुपयांची केलेली बोगस कामे**

(३२) * ६००९ श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) म.रा.वि वितरण कंपनी बीड, जि.बीड या विभागातून सन २०१२ ते २०१४ या कालावधीत आकाश इलेक्ट्रीकल्स आणि सचिन इलेक्ट्रीकल्स या कंत्राटदारांना कोट्यावधी रुपयांचे टेंडर मंजूर करून त्यांना सदर विभागात कामे देण्यात आलेली आहेत हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वरील दोन्ही कंत्राटदारांनी तेथील कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयांची कामे निकृष्ट दर्जाची केलेली असून त्यात लाखो रुपयांची कामे बोगस करून त्यांची बिलेही तेथील अधिका-यांनी दिलेली आहेत हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर प्रकरणी महावितरणमधील उच्च पदस्थ अधिकारी श्री.एस.वाय.ठाकूर, कार्यकारी संचालक प्रकल्प आणि श्री.दाभाडे, कार्यकारी संचालक यांनी बीड येथील अधिका-यांना व वरील दोन ठेकेदारांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयांची मंजूरी देऊन त्यांनीही सदर प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केलेला आहे हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर अधिका-यांवर व ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी म्हणून दिनांक १२ मे, २०१३ रोजी मा.व्यवस्थापक संचालक, म.रा.वि.वि.कंपनी मर्या. प्रकाशगड, बांद्रा यांना निवेदन दिलेले आहे हे खरे आहे काय,
- (५) असल्यास, शासनाने वरील प्रकरणाची चौकशी केली आहे काय, त्यात त्यांना काय आढळून आले, सदर प्रकरणात कोणकोणत्या अधिका-यांचा समावेश असून त्यांनी सदर प्रकरणात एकूण किती रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आढळून आले आहे,
- (६) सदर प्रकरणात दोषी असणा-या वरील अधिकारी व संबंधित ठेकेदारावर शासनाने कोणती कारवाई केली आहे, वा करण्यात येत आहे,
- (७) अद्याप शासनाने वरील प्रकरणाची चौकशी केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) होय.

(२) नाही.

(३) नाही.

(४) होय.

(५) सदर प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यात आली असून त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

बार्शी (जि.सोलापूर) तालुक्यातील तहसील कार्यालयात मंजूर पदांपैकी नायब तहसिलदारांच्या तीन पदांसह एकूण १४ पदे रिक्त असल्याबाबत

(३३) * ४३२४ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बार्शी (जि.सोलापूर) तालुक्यातील तहसील कार्यालयात मंजूर पदांपैकी नायब तहसिलदारांच्या तीन पदांसह एकूण १४ पदे रिक्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला असल्याचे दिनांक २३ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त रिक्त पदांमुळे तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय कारभाराची गतीही मंदावली असल्याने नागरीकांची कामे पूर्ण होत नसल्याने स्थानिकांमध्ये असंतोष पसरला आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी तातडीने रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करणार आहे,
- (४) अद्याप, याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) तहसिल कार्यालय बार्शी, जि.सोलापूर या कार्यालयात नायब तहसिलदार-२, अक्वल कारकून-१, मंडळ अधिकारी-२, लिपिक-२ तलाठी- ७ व शिपाई-३ अशी एकूण १७ पदे रिक्त आहेत. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून कामाचे योग्य नियोजन करून नागरिकांची कामे पूर्ण करून घेण्यात येत आहेत.

(३) उपरोक्त रिक्त असलेल्या पदांपैकी नायब तहसिलदारांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त यांच्या स्तरावर, तसेच अक्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक, तलाठी व शिपाई ची रिक्त पदे नियमानुसार पदोन्नतीने अथवा सरळसेवेने भरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आयी गावातील (ता.दोडामार्ग) येथे गेल्या ४ महिन्यांपासून
बेकायदेशीर चिरे काढून परराज्यात होत असलेली विक्री**

(३४) * ४६९८ श्री.सुनिल तटकरे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आयी गावात (ता.दोडामार्ग, जि.सिंधुदूर्ग) येथे गेल्या ४ महिन्यांपासून बेकायदेशीर चिरे काढून परराज्यात विक्री होत असल्याची बाब माहे जोनवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आली हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यामुळे शासनाची लाखो रुपयाची रॉयल्टी बुडत आहे हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीअंती संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३) व (४) मौजे आयी, ता.दोडामार्ग येथे तपासणी केली असता, विनापरवाना ४ खाणी सुरु असल्याचे आढळून आले. सदर खाणींची मोजमापे घेऊन, संबंधितांवर रुपये ४,६४,५५०/- एवढा दंड आकारण्यात येऊन, दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

याखेरीज गौणखनिजाची अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून रुपये ३५,४५०/- इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प कोळशाच्या टंचाईमुळे अडचणीत आल्याबाबत

(३५) * ४८६४ श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले :

सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प हे कोळशाच्या टंचाईमुळे अडचणीत असल्याची गंभीर बाब माहे नोव्हेंबर, २०१४ वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) तसेच राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्पांमधून निर्माण होणा-या विजेची उत्पादकता ही अन्य राज्यांच्या तुलनेत अत्यंत कमी असल्यामुळे भविष्यात राज्य अंधारात बुडण्याची भीती असल्याची गंभीर बाबही नुकतीच निदर्शनास आली, हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रश्न भाग (१) व (२) बाबत शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार राज्याची वीज निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी शासनामार्फत कोणती तातडीची उपाययोजना केली वा करण्यात येत आहे
- (५) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) होय.

(२) नाही.

(३) व (४) महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राना पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून महानिर्मिती कंपनी व राज्य शासन यांच्या एकत्रित समन्वयाने केंद्रीय कोळसा मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यास अनुसरून कोळसा कंपन्यांकडून महानिर्मिती कंपनीला प्राप्त होणा-या कोळशाच्या पुरवठ्यामध्ये सुधारणा होत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

फळपीक विमा योजनेतील अव्यवहार्य अटी व शर्तीमुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिल्याबाबत

(३६) * ५२६८ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ११९१ ला दिनांक १५ डिसेंबर, २०१४ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय फलोत्पादन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) फळपीक विमा योजनेत सुधारणा करण्याची बाब केंद्र व राज्य शासनाचे विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्य शासनाचा याबाबीवरील विचार पूर्ण झाला आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत पुढे कोणता निर्णय घेण्यात आला वा घेण्यात येत आहे, नवीन फळपीक विमा योजनेचे स्वरूप काय आहे,
- (४) नसल्यास, राज्य शासनाच्या फळपीक विमा योजनेतील अव्यवहार्य अटी व शर्तीमुळे बेमोसमी पाऊस व गारपीटीमुळे बाधित झालेले शेतकरी फळ उत्पादक हे विम्याच्या लाभापासून वंचित राहत असल्याने याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) हे खरे आहे.

(३) केंद्र शासनाकडून फळपिक योजनेबाबत नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

(४) गारपीट व बेमोसमी पाऊस या हवामान धोक्यांचा समावेश फळपिक विमा योजनेत केलेला आहे. ज्या शेतक-यांची फळपीके हवामान धोक्याच्या विहित विमा संरक्षणे कालावधीमध्ये सापडले असतील अशा शेतक-यांना विमा संरक्षण देण्यात येत आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

वाहनाद्वारे प्रदुषणास कारणीभूत ठरत असलेले 'पीयुसी' केंद्रावर कारवाई करण्याबाबत

(३७) * १७१८ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.सुभाष झांबड, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती शहरात दररोज १ लाखांवर वाहनांची वर्दळ असून वाहन प्रदूषणरहित असावे असा दंडक असला तरी प्रादेशिक परिवहन विभागाचा 'पीयुसी' केंद्रावर कोणताच अंकूश नसल्याने कोणतेही निकष न पाळताच 'पीयुसी' दिली जात असल्याने शहरातील वातावरण प्रदूषित करणारी वाहने सर्रास धावत असल्याचा प्रकार माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणातील वाहनाद्वारे प्रदुषणास कारणीभूत ठरत असलेल्या 'पीयुसी' केंद्रावर कारवाई करण्याबाबत तसेच वाहनांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, उक्त प्रश्नाबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) व (२) दिनांक २१.१.२०१५ च्या आदेशान्वये अमरावती जिल्ह्यातील एकूण १७ मान्यताप्राप्त वायु प्रदुषण नियंत्रण तपासणी केंद्राची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार दोषी आढळून आलेल्या एका तपासणी केंद्रावर कारवाई करण्यात आलेली असून त्या केंद्राचे प्राधिकार प्रमाणपत्र दिनांक ०२.०२.२०१५ च्या आदेशान्वये रद्द करण्यात आलेले आहे.

वाहनांच्या माध्यमातून होणारे वायु प्रदुषण रोखण्यासाठी अमरावती कार्यालयाच्या भरारी पथकाद्वारे नियमित कारवाई करण्यात येत असून दि. १ एप्रिल २०१४ ते २८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीमध्ये प्रदुषण विषयी नियमांचा भंग करणा-या व प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र न बाळगणा-या २७६८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून रु. २१,७४,६०० एवढे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात अल्प पाऊस पडल्याने
सोयाबीन आणि कापूस पीकांचे झालेले नुकसान**

(३८) * ५५९९ श्री.संदिप बाजोरिया, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ जिल्ह्यात सन २०१४-२०१५ मध्ये वा त्या दरम्यान या वर्षातील खरीप हंगामात अल्प पाऊस पडल्याने व वीज मंडळाच्या अवकृपेमुळे या हंगामात सोयाबीनचे काहीच उत्पादन निघू शकले नाही तर कपाशीत ७० टक्के घट आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने पाहणी केली आहे काय,
- (३) असल्यास, पाहणीत काय आढळून आले व तदनुसार राज्यात सोयाबीन आणि कापूस यापासून शेतकऱ्यांच्या उत्पादनात आलेली घट भरून काढता यावी म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) यवतमाळ जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर २०१४ अखेर ४८७.२० मिमी (५३.५० टक्के) पर्जन्यामान झाले आहे. खरीप हंगाम २०१४ मध्ये जिल्ह्यात सोयाबीन पिकाची ३.०२ लाख हेक्टर क्षेत्रावर, तर कापूस पिकाची ४.४३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. खरीप हंगाम २०१४ च्या उत्पादकतेची सन २००६-०७ ते २०१०-११ या कालावधीच्या सरासरी उत्पादकतेशी तुलना करता सोयाबीन पिकामध्ये ५९ टक्के तर कापूस पिकात ५७ टक्के घट येणे अंदाजित आहे.

(२) होय.

(३) शासनाने ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या २३८११ गावांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती घोषित करून बाधीत शेतकऱ्यांना शेत पिकांकरीता रु. ४५०० प्रती हेक्टर, सिंचनाखालील पिकांकरिता रु.९ हजार प्रती हेक्टर तर बहुवार्षिक पिकांकरीता रु. १२ हजार प्रति हेक्टर या दराने मदत जाहिर केलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

लातूर म.रा.वि.वितरण कंपनीने कोटयवधी रुपयांचा केलेला गैरव्यवहार

(३९) * ६०१० श्री.नरेंद्र पाटील, श्री.संदिप बाजोरिया, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील संचालक आणि लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता यांनी सन २०११ ते २०१४ या कालावधीत बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक उपविभागामध्ये ३० ते ४० टक्के बिलाची आकारणी करून रस्त्यावरील दिवाबत्ती, पाणी पुरवठा व कृषी पंपाचे ३ एच.पी. ला ५ एच.पी ला ७.५ एच.पी. असा लोड वाढवून विभागात कोटयवधी रुपये तेथील नागरिकांकडून वसूल करून कोटयवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करून वरील अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी म्हणून बीड जिल्ह्यातील नागरिकांनी राज्याचे मा.मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, मा.आयुक्त औरंगाबाद, मा.व्यवस्थापकीय संचालक मुंबई, मुख्य महाव्यवस्थापक मुंबई, मा.कार्यकारी संचालक (प्रकल्प) मुंबई आणि मा.जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे सन २०१३ आणि २०१४ मध्ये तक्रारी दिलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने वरील प्रकरणाची चौकशी केली आहे काय, त्यात त्यांना काय आढळून आले, सदर प्रकरणात वरील अधिकाऱ्यांनी एकूण किती रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आढळून आले आहे,

(४) सदर प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) अद्याप शासनाने वरील प्रकरणाची चौकशी केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांमध्ये ग्राहकांच्या वीजभारात अनधिकृत वाढ झाल्याचे सकृतदर्शनी आढळून आल्यामुळे वाढीव वीज आकार नियमानुसार आकारणी करण्यात आली. गैरव्यवहाराचा प्रश्न उद्भवत नाही.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली असून सदर चौकशी अहवालामध्ये काही त्रुटी आढळून आल्यामुळे त्याबाबत फेरतपासणी करण्यासाठी तसेच तांत्रिक पत्राळणी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

(४) फेर चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील एसटी महामंडळाचा बसमध्ये आगप्रतिबंधक उपकरण व प्रथमोचार
 पेटी या सुविधा बसविण्याबाबत**

(४०) * ४३२६ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.आनंदराव पाटील, श्री.हरिसिंग राठोड, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक बसमध्ये आगप्रतिबंधक उपकरण व प्रथमोचार पेटी या सुविधा एसटी बसमध्येच बसविण्यात आल्या नसल्यामुळे प्रवाशांना सुविधा मिळत नसून आकस्मित संकटाच्या वेळी प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एसटी बसमध्ये आगप्रतिबंधक उपकरण व प्रथमोपचार पेटी या सुविधा ठेवण्याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) हे खरे नाही.

(२) राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये आगप्रतिबंधक उपकरण व प्रथमोपचार पेटी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दरवर्षी सर्व बसेसना आगप्रतिबंधक उपकरण व प्रथमोपचार पेटी असल्याची शहनिशा करून प्रादेशिक परिवहन खात्याकडून राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस प्रमाणित करून घेण्यात येतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यातून जाणारी पावरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची अति उच्च दाबाची वाहीनी जिरायती जमिनीमधून घेण्याबाबत

(४१) * ४८६८ श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले :

सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यातून जाणारी पावरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची अति उच्च दाबाची वाहीनी ही बागायती जमीनीमधून न घेता जिरायती जमिनीमधून घेण्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान जिल्हा प्रशासनाकडे मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत फेर सर्वेक्षण करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कार्यवाही केलेली नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) होय.

(२) व (३) सदर प्रकरणी पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. यांचे मार्फत इलेक्ट्रीसिटी कायदा २००३ व टेलीग्राफ कायदा १८८५ नुसार फेर सर्वेक्षण करण्यात आले आहे. या कायद्यानुसार अति उच्च दाबाची विद्युत वाहीनी ही कमी लांबीच्या मार्गाने कमीत कमी शेतकरी वर्ग प्रभावित होईल व पायाभूत सुविधा तसेच, वन क्षेत्रावर ताण पडणार नाही अशा पध्दतीने स्थापीत करण्याबाबतची तरतूद आहे. परंतू नविन मार्ग या तरतूदीच्या निकषात बसत नसल्यामुळे नविन मार्गाने सदरची अति उच्च दाब वाहीनी टाकणे योग्य होणार नसल्याचे पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. यांनी कळविले आहे.

राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ४० टक्के पदे रिक्त असल्याने जनतेची गैरसोय होत असलेबाबत

(४२) * ६०७८ डॉ.अपूर्व हिरे, श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) मंजूर २४०० पदांपैकी साधारण ४० टक्के पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आर.टी.ओ. कार्यालये दलालमुक्त करण्याच्या जनहितकारी निर्णयाची अंमलबजावणी होत असतांना मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या पदांमुळे सामान्य जनतेला सेवा देण्यावर संबंधित कार्यालयांना मर्यादा येत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जनतेची होत असलेली गैरसोय विचारात घेता सदरहु रिक्त पदे भरणेबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यांत येत आहे वा येणार आहे,

(४) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) मोटार वाहन विभागातील एकूण ४१०० मंजूर पदांपैकी १३०३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त पदांची टक्केवारी ३१.७८ आहे.

(२) नाही.

(३) रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.